

L. A. BILL No. XI OF 2013.

A BILL

FURTHER TO AMEND CERTAIN TAX LAWS IN OPERATION  
IN THE STATE OF MAHARASHTRA.

सन २०१३ चे विधानसभा विधेयक क्रमांक ११.

महाराष्ट्र राज्यात अंमलात असलेल्या विवक्षित करविषयक  
कायद्यांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र राज्यात अंमलात असलेल्या विवक्षित करविषयक  
कायद्यांमध्ये आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या चौसष्टाव्या वर्षी, याद्वारे,  
१० पुढील अधिनियम करण्यात येत आहे :—

प्रकरण एक

प्रारंभिक.

१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र करविषयक कायदे (कर बसविणे व सुधारणा) अधिनियम, २०१३ संक्षिप्त नाव व  
असे म्हणावे प्रारंभ
- १५ (२) तो, या अधिनियमात अन्यथा तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त, राज्य शासन, राजपत्रातील  
अधिसूचनेद्वारे नियत करील अशा दिनांकास अंमलात येईल, आणि वेगवेगळ्या तरतुदींसाठी वेगवेगळे दिनांक  
नियत करता येतील.

(१)

## महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम याची सुधारणा.

सन १९५८ चा अधिनियम क्रमांक ६० यामध्ये कलम ३०अ समाविष्ट करणे.

२. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम (यापुढे, या प्रकरणात, ज्याचा निर्देश " मुद्रांक अधिनियम " असा करण्यात आला आहे) याच्या कलम ३० नंतर, पुढील कलम समाविष्ट करण्यात येईल :—

१९५८ चा ६०.

शुल्क वित्तीय संस्थेने देणे.

“ ३०अ. (१) कलम ३० मध्ये काहीही अंतर्भूत केलेले असले तरी, कलम ३० च्या खंड (अ) ते (ग) यांमध्ये निर्दिष्ट केलेला जो कोणताही संलेख, बँक, बँकेतर वित्त कंपनी, गृहनिर्माण वित्त कंपनी किंवा तत्सम संस्था यासारख्या कोणत्याही वित्तीय संस्थेच्या प्रीत्यर्थ किंवा त्या संस्थेने, अशा कोणत्याही वित्तीय संस्थेच्या प्रीत्यर्थ कोणताही हक्क निर्माण करील असा कोणताही संलेख महाराष्ट्र करविषयक कायदे (कर बसविणे व सुधारणा) अधिनियम, २०१३ याच्या प्रारंभाच्या दिनांकास किंवा त्या दिनांकानंतर निष्पादित केला असेल त्याबाबतीत, अन्य पक्षकाराकडून मुद्रांक शुल्क वसूल करण्याच्या तिच्या कोणत्याही हक्कास बाधा न पोहोचवता, असे उचित मुद्रांक शुल्क भरण्याचे दायित्व हे अशा संबंधित वित्तीय संस्थेवर राहिल

५

(२) महाराष्ट्र करविषयक कायदे (कर बसविणे व सुधारणा) अधिनियम, २०१३ याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी निष्पादित केलेल्या आणि अंमलात असलेल्या अशा कोणत्याही संलेखांच्या संबंधात उचित मुद्रांक भरले नसेल तेव्हा, ती वित्तीय संस्था असे संलेख ३० सप्टेंबर २०१३ रोजी किंवा त्यापूर्वी अवरूद्ध करील आणि ते वसुलीसाठी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवील.

२०१३ चा महा.

१०

(३) अशी वित्तीय संस्था पोट-कलम (२) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे असे संलेख अवरूद्ध करण्यात कसूर करील तेव्हा, संबंधित वित्तीय संस्था, अशा संलेखावर देय असलेल्या मुद्रांक शुल्काएवढी शास्ती भरण्यास पात्र ठरेल.”

२०१३ चा महा.

१५

सन १९५८ चा अधिनियम क्रमांक ६० याच्या कलम ७० ची सुधारणा.

३. मुद्रांक अधिनियमाच्या कलम ७० यास त्याचे पोट-कलम (१) असा नवीन क्रमांक देण्यात येईल ; आणि अशा प्रकारे नवीन क्रमांक देण्यात आलेल्या पोट-कलम (१) नंतर, पुढील पोट-कलम जादा दाखल करण्यात येईल :—

२०

“ (२) या अधिनियमान्वये देय असलेले शुल्क, किंवा सवलत म्हणून द्यावयाची रक्कम निर्धारित करताना, ज्याच्या संबंधात शंभर रुपयांपेक्षा अधिक शुल्क देय असेल अशा संलेखांच्या बाबतीत, पन्नास रुपयांइतका किंवा पन्नास रुपयांपेक्षा अधिक असलेला शंभर रुपयाचा कोणताही अपूर्णाक पुढील शंभर रुपयात पूर्णांकित करण्यात येईल आणि पन्नास रुपयांहून कमी असलेले अपूर्णाक हिशेबात घेतले जाणार नाहीत ”.

२५

सन १९५८ चा अधिनियम क्रमांक ६० याच्या अनुसूची एक ची सुधारणा.

४. मुद्रांक अधिनियमाला जोडलेल्या अनुसूची एक मध्ये,—

(क) अनुच्छेद २५ मध्ये, स्पष्टीकरण एक मधील, दुसऱ्या परंतुकानंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :—

“ परंतु तसेच, स्थावर मालमतेच्या विक्रीसंबंधीचा नोंदणीकृत करारनामा हा अभिहस्तांतरणपत्र आहे असे मानून उचित मुद्रांक शुल्क भरले असेल आणि तदनंतर, कोणतेही फेरबदल न करता अभिहस्तांतरणपत्र निष्पादित केले असेल तेव्हा असे अभिहस्तांतरणपत्र, कलम ४ अन्वये दुसरा संलेख म्हणून समजण्यात येईल आणि त्यावर शंभर रुपये इतके शुल्क आकारण्यात येईल ” ;

३०

(ख) अनुच्छेद ३६अ मध्ये, खंड (अ) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :-

- “ (अ) जेथे संमती-नि-परवानगी करारनामा, (एक) करारनाम्यानुसार देय असलेले अनुज्ञपती नवीकरण खंडासह किंवा खंडाशिवाय, साठ महिन्यांपेक्षा अधिक नसणाऱ्या कालावधीसाठी, असल्याचे अभिप्रेत असेल त्याबाबतीत (दोन) ना परतावा ठेवीची किंवा आगाऊ दिलेली किंवा आगाऊ द्यावयाची रक्कम किंवा कोणत्याही नावाने संबोधण्यात येणारे अधिमूल्य याची रक्कम ; अधिक
- (तीन) परतावायोग्य प्रतिभूती ठेवीवर किंवा आगाऊ दिलेल्या किंवा आगाऊ द्यावयाच्या कोणत्याही नावाने संबोधण्यात येणाऱ्या रकमेवर १० टक्के दराने परिगणित केलेले व्याज,
- यांच्या एकूण रकमेच्या ०.२५ टक्के इतकी रक्कम.”.

### प्रकरण तीन

### महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२ याची सुधारणा.

- २००५ चा १५ महा. ९. ५. महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२ (यापुढे, या प्रकरणात, ज्याचा निर्देश “ मूल्यवर्धित कर अधिनियम ” असा करण्यात आला आहे), याच्या कलम २ मध्ये,—
- (१) खंड (१५क) मध्ये, “ किंवा ” या मजकुराऐवजी, “ आणि ” हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
- (२) खंड (१५क) मध्ये, “ किंवा ” या मजकुराऐवजी, “ आणि ” हा मजकूर दाखल करण्यात येईल.
- २० ६. मूल्यवर्धित कर अधिनियमाच्या कलम २० मध्ये,—
- (१) पोट-कलम (४) मध्ये,—
- (क) खंड (ख) मध्ये, “ सुधारित विवरण सादर करता येईल ” या मजकुराऐवजी, “ त्याला त्या वर्षाकरिता एक सुधारित विवरण सादर करता येईल ” हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
- (ख) खंड (ग) मध्ये, “ उक्त विवरणात समाविष्ट केलेल्या कालावधीच्या संबंधात, त्याला उक्त सूचना देण्यात आल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत, सुधारित विवरण सादर करता येईल ” या मजकुराऐवजी, “ त्याला सूचना देण्यात आल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत, त्या वर्षाकरिता एक सुधारित विवरण सादर करता येईल ” हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
- (२) पोट-कलम (६) मध्ये, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :—
- “ परंतु, जर सार्वजनिक हिताकरिता तसे करणे आवश्यक असल्याची परिस्थिती अस्तित्वात असेल तर, राज्य शासनास, वेळोवेळी राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, त्या अधिसूचनेत नमूद करण्यात येईल अशा व्यापाऱ्यांच्या वर्गास किंवा वर्गांना अशा कालावधीकरिता किंवा कालावधीकरिता एकतर भविष्यलक्षी प्रभावाने किंवा भूतलक्षी प्रभावाने, या पोट-कलमान्वये देय असलेले संपूर्ण विलंब शुल्क किंवा त्याचा काही भाग माफ करता येईल.”.
- ३० ७. मूल्यवर्धित कर अधिनियमाच्या कलम २३ मधील पोट-कलम (१) मध्ये, पहिल्या परंतुकाऐवजी, पुढील परंतुक दाखल करण्यात येईल :—
- ३५ “ परंतु, जर निर्धारण आदेश काढण्यात आल्यानंतर, व्यापारी उक्त आदेश ज्या कालावधीशी संबंधित असेल त्या कालावधीचे विवरण सादर करील तेव्हा, पुर्वोक्तनुसार काढण्यात आलेला आदेश रद्द होईल आणि तो अशा प्रकारे रद्द झाल्यानंतर, या कलमाच्या इतर तरतुदीन्वये उक्त कालावधीच्या संबंधात व्यापाऱ्यांचे निर्धारण करता येईल ”.

सन २००५ चा  
महाराष्ट्र अधिनियम  
क्रमांक ९ यामध्ये  
कलम ३२क  
समाविष्ट करणे.

८. मूल्यवर्धित कर अधिनियमाच्या कलम ३२ नंतर, पुढील कलम समाविष्ट करण्यात येईल :—

विवक्षित  
प्रकरणांमध्ये कर  
किंवा व्याजाची  
प्रदाने.

“ ३२क. (१) कलम ६१ अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे लेखापरीक्षा अहवाल सादर केल्यानंतर, जर आयुक्ताच्या असे लक्षात आले की, लेखापालाने, देय असलेली रक्कम किंवा, यथास्थिति, देय असलेले व्याज, कोणतेही असल्यास, यांच्या बाबतीत शिफारस केलेली असेल आणि अशा प्रकारे केलेल्या शिफारशी व्यापाऱ्याने एकतर पूर्णपणे किंवा अंशतः स्वीकारलेल्या असतील तेव्हा, अशा रकमेचा उक्त व्यापारी, त्याबाबतीत आयुक्ताने नोटीस बजावल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत भरणा करील

(२) कलम ३० च्या पोट-कलम (२) अन्वये तरतूद केल्याप्रमाणे व्याज प्रदानाच्या संबंधातील तरतूदी, या कलमान्वये तरतूद केलेल्या परिस्थितीत, विवरणामध्ये किंवा यथास्थिति, सुधारित विवरणामध्ये दाखविल्यानुसार उक्त कराच्या प्रदानाकरिता विहित केलेल्या अंतिम दिनांकापूर्वी जो कर भरावयाचा राहिला असेल अशा कराला ज्याप्रमाणे लागू होतात, त्याचप्रमाणे योग्य त्या फेरफारांसह लागू होतील

स्पष्टीकरण.—हे कलम आणि कलम ३२ यांच्या प्रयोजनार्थ, जी देय रक्कम शंभर रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर, आयुक्त ती, वसूल करणार नाही ”.

सन २००५ चा  
महाराष्ट्र अधिनियम  
क्रमांक ९ याच्या  
कलम ४१ ची  
सुधारणा.

९. मूल्यवर्धित कर अधिनियमाच्या कलम ४१ मधील पोट-कलम (५) मध्ये, “ मद्य विक्रीवर ” या मजकुराऐवजी, “ मद्याच्या किंवा यथास्थिति, मद्याच्या विक्रीवर ” हा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन २००५ चा  
महाराष्ट्र अधिनियम  
क्रमांक ९ याच्या  
कलम ५० ची  
सुधारणा.

१०. मूल्यवर्धित कर अधिनियमाच्या कलम ५० मधील पोट-कलम (२) मध्ये, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :—

“ परंतु, दिनांक १ एप्रिल २०१२ रोजी किंवा त्यानंतर सुरू होणाऱ्या कालावधीसाठी ज्याच्या परताव्याची मागणी एका वर्षात रुपये पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल अशा व्यापाऱ्यास, असा परतावा ज्या वर्षाशी संबंधित असेल त्या वर्षाच्या लगतनंतरच्या वर्षासाठीच्या विवरणामध्ये किंवा सुधारित विवरणामध्ये घेता येईल ”

सन २००५ चा  
महाराष्ट्र अधिनियम  
क्रमांक ९ याच्या  
कलम ५१ ची  
सुधारणा.

११. मूल्यवर्धित कर अधिनियमाच्या कलम ५१ मध्ये, पोट-कलम (३) च्या खंड (क) मध्ये,—

(१) उप-खंड (तीन) मध्ये “ किंवा ” या मजकुराच्या लगतनंतर “ सामूहिक प्रोत्साहन योजना-२००१ किंवा, यथास्थिति, सामूहिक प्रोत्साहन योजना-२००७ अंतर्गत समावेश केलेल्या विशाल घटकाला निर्गमित केलेले ओळख प्रमाणपत्र धारण करणारा ; किंवा ” हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल ;

(२) उप-खंड (पाच) मध्ये “ सर्कीसेस असेल- ” या मजकुराऐवजी “ सर्कीसेस असेल ; किंवा ” हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(३) उप-खंड (पाच) नंतर, पुढील उप-खंड जादा दाखल करण्यात येईल :—

“ (सहा) आंतरराज्यीय व्यापार किंवा वाणिज्य याच्या ओघात कोणत्याही मालाची विक्री करणारा असेल आणि लगतपूर्वीच्या वर्षामधील उक्त आंतरराज्यीय विक्रीची उलाढाल ही त्या वर्षाच्या त्याच्या विक्रीच्या एकूण उलाढालीच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असेल ”.

सन २००५ चा  
महाराष्ट्र अधिनियम  
क्रमांक ९ याच्या  
कलम ६१ ची  
सुधारणा.

१२. मूल्यवर्धित कर अधिनियमाच्या कलम ६१ मधील पोट-कलम (१) च्या, स्पष्टीकरण एक मध्ये, “ या कलमाच्या प्रयोजनार्थ ” या मजकुराऐवजी “ या कलमाच्या आणि कलम ३२क च्या पोट-कलम (१) च्या प्रयोजनार्थ ” हा मजकूर दाखल करण्यात येईल

१३. मूल्यवर्धित कर अधिनियमाच्या कलम ८२ मध्ये,—

(१) पोट-कलम (१) मध्ये,—

(क) खंड (ख) मध्ये “ किंवा परिव्यय लेखापालामार्फत ” या मजकुराऐवजी “ परिव्यय लेखापालामार्फत किंवा कंपनी सचिवामार्फत ” हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

५ (ख) खंड (घ) नंतरच्या परिच्छेदामधील “ परिव्यय लेखापाल ” या मजकुरानंतर “ , कंपनी सचिव ” हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल ;

(२) पोट-कलम (२) मध्ये,—

(क) खंड (दोन) मध्ये “ किंवा परिव्यय लेखापाल ” या मजकुराऐवजी “ , परिव्यय लेखापाल किंवा कंपनी सचिव ” हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

१० (ख) शेवटच्या परिच्छेदामध्ये, “ परिव्यय लेखापालास ” या मजकुरानंतर “ , कंपनी सचिवास ” हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

१४. मूल्यवर्धित कर अधिनियमाला जोडलेल्या अनुसूची क मध्ये, नोंद ३४ मधील खंड (ख) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल आणि तो दिनांक १ एप्रिल २००५ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल :—

१५ “ (ख) कोणतीही घटकद्रव्ये घातलेले (दुग्ध स्निग्धांश, दुधाची भुक्ती किंवा, यथास्थिति, स्निग्धांशरहित घनपदार्थ यांव्यतिरिक्त) आणि ब्रॅण्ड नावाने विकले जाणारे दूध ”.

प्रकरण चार

महाराष्ट्र लॉट-यांवरील कर अधिनियम, २००६ याची सुधारणा.

२००६ चा  
महा ४३

२० १५. महाराष्ट्र लॉट-यांवरील कर अधिनियम, २००६ याच्या कलम ३ मधील, पोट-कलम (१) च्या तक्त्यामध्ये,—

(क) नोंद १ मधील स्तंभ (३) मध्ये, “ ५०,००० ” या मजकुराऐवजी “ ६०,००० ” हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(ख) नोंद २ मधील स्तंभ (३) मध्ये, “ १,००,००० ” या मजकुराऐवजी “ १,२५,००० ” हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

२५ (ग) नोंद ३ मधील स्तंभ (३) मध्ये, “ २,००,००० ” या मजकुराऐवजी “ २,५०,००० ” हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(घ) नोंद ४ मधील स्तंभ (३) मध्ये, “ १०,००,००० ” या मजकुराऐवजी “ १२,००,००० ” हा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन २००५ चा  
महाराष्ट्र अधिनियम  
क्रमांक ९ याच्या  
कलम ८२ ची  
सुधारणा.

सन २००५ चा  
महाराष्ट्र अधिनियम  
क्रमांक ९ याच्या  
अनुसूची क ची  
सुधारणा.

सन २००६ चा  
महाराष्ट्र अधिनियम  
क्रमांक ४३ याच्या  
कलम ३ ची  
सुधारणा.

100-300

RECORDED IN  
 FILED IN  
 100-300-100

SEARCHED [ ] SERIALIZED [ ]  
 INDEXED [ ] FILED [ ]

APR 25 1964

FBI - NEW YORK

COMMUNICATIONS SECTION

TO DIRECTOR  
 FROM SAC, NEW YORK (100-300-100)  
 SUBJECT: [illegible]

## उद्देश व कारणे यांचे निवेदन.

सन २०१३-१४ या वर्षाच्या अर्थसंकल्पीय भाषणात उल्लेख केल्याप्रमाणे प्रस्ताव अंमलात आणण्याच्या हेतूने आणि प्रशासनाच्या कार्यपद्धती विषयक बाबींचे सुसूत्रीकरण करण्याच्या दृष्टीने, राज्य शासनास, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, (१९५८ चा ६०), महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२ (२००५ चा महा. ९) आणि महाराष्ट्र लॉट-यांवरील कर अधिनियम, २००६ (२००६ चा महा ४३) या अधिनियमांमध्ये योग्य त्या सुधारणा करणे इष्ट वाटते.

२. प्रस्तावित करावयाच्या काही महत्त्वाच्या सुधारणा स्थूलमानाने पुढीलप्रमाणे स्पष्ट करण्यात आल्या आहेत :-

(क) महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमामध्ये पुढील सुधारणा करण्यात येत आहेत,—

(एक) बँक, बँकेतर वित्त कंपनी, गृहनिर्माण वित्त कंपनी किंवा तत्सम संस्था यांसारख्या कोणत्याही वित्तीय संस्थेच्या प्रीत्यर्थ किंवा त्या वित्तीय संस्थेने, अशा कोणत्याही वित्तीय संस्थेच्या प्रीत्यर्थ कोणताही हक्क निर्माण करणारा जो कोणताही संलेख निष्पादित केला असेल त्याबाबतीत, उचित मुद्रांक शुल्क भरण्याचे दायित्व अशा वित्तीय संस्थांवर राहण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमामध्ये नवीन कलम ३०अ समाविष्ट करणे ;

(दोन) ज्या संलेखाच्या संबंधात शंभर रुपयांपेक्षा अधिक मुद्रांक शुल्क देय असेल अशा संलेखाच्या बाबतीत देय असलेल्या मुद्रांक शुल्काचा अपूर्णाक पूर्णाकात हिशेबात धरण्यासाठी कलम ७० ची सुधारणा करणे ;

(तीन) अनुसूची एक मधील अनुक्रमे अनुच्छेद २५ व ३६अ यांमध्ये,—

(क) विक्रीच्या करारनाम्यानुसार निष्पादित केलेल्या अभिहस्तांतरणपत्राच्या बाबतीत, मुद्रांक शुल्क आकारण्याकरिता सुधारणा करणे ;

(ख) संमती-नि-परवानगी करारनाम्याच्या बाबतीत समान दराने मुद्रांक शुल्क भरण्याकरिता सुधारणा करणे ;

(ख) महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२ यामध्ये पुढील सुधारणा करण्यात येत आहेत,—

(एक) एक तर लेखापालाने केलेल्या शिफारशींवरून किंवा विक्रीकर प्राधिकाऱ्याने दिलेल्या सूचनेवरून विवरण भरण्याच्या वारंवारीतेनुसार सुधारित विवरण सादर करण्याऐवजी संपूर्ण वर्षाचे एक सुधारित विवरण सादर करण्यासाठी तरतूद करणे ;

(दोन) विनिर्दिष्ट कालावधीमध्ये विवरण भरण्यात कसूर केल्यामुळे देय असलेले संपूर्ण विलंब शुल्क किंवा त्याचा काही भाग, सार्वजनिक हिलास्तव माफ करण्यासाठी राज्य शासनास समर्थ करणे ;

(तीन) विवरण सादर करण्याबाबतचा एकतर्फी निर्धारण आदेश रद्द करण्यासाठी सुलभ कार्यपद्धतीची तरतूद करणे ;

(चार) (क) कराच्या रकमेतून किंवा लेखापालाने लेखापरीक्षा अहवालात शिफारस केलेल्या व्याजाच्या प्रदानातून, व्यापाऱ्याने स्वीकृत केलेल्या मर्यादेनुसार कराची किंवा यथास्थिति, व्याजाच्या रकमेची वसुली करण्यासाठी तरतूद करणे ;

(ख) जी देय रक्कम शंभर रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल ती रक्कम वसूल न करण्याची तरतूद करणे ;

(पाच) मद्याकरिता असलेल्या कराधनाच्या धर्तीवर मद्याकारांवरील करासाठी तरतूद करणे ;

(सहा) वर्षाच्या शेवटच्या विवरणामधून पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी मागणीच्या परताव्याची रक्कम, लगतनंतरच्या वर्षाच्या विवरणामध्ये किंवा सुधारित विवरणामध्ये समायोजित करण्याकरिता तरतूद करणे ;

(सात) (क) विशाल घटकाला निर्गमित केलेले ओळख प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यापाऱ्यांना ; आणि

(ख) लगतपूर्वीच्या वर्षामध्ये, आंतरराज्यीय व्यापार किंवा वाणिज्य याच्या ओघात ज्यांच्या मालाच्या विक्रीची उलाढाल ही एकूण विक्रीच्या उलाढालीच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असेल अशा व्यापाऱ्यांना,

विवरण भरण्याच्या वारंवारितेप्रमाणे परताव्याचा अर्ज सादर करण्याकरिता परवानगी देण्यासाठी तरतूद करणे ;

(आठ) कंपनी सचिवाला विक्री कर प्राधिकरणासमोर हजर राहण्यासाठी परवानगी देण्याची तरतूद करणे ;

(नऊ) अनुसूची क च्या नोंद ३४ खाली समाविष्ट असलेल्या दुधावरील करपात्रतेविषयीची शंका दूर करण्यासाठी दिनांक १ एप्रिल २००५ पासून तरतूद करणे ;

(ग) महाराष्ट्र लॉट-यांवरील कर अधिनियम, २००६ यामध्ये, साप्ताहिक लॉटरी योजना, पाक्षिक लॉटरी योजना किंवा सप्ताह व पंधरवडा यांच्यामध्ये होणारी कोणतीही लॉटरी योजना, मासिक लॉटरी योजना किंवा पंधरवड्याहून अधिक असणाऱ्या कोणत्याही कालावधीची कोणतीही लॉटरी योजना आणि भव्यतम (बंपर) लॉटरी योजना यांवरील कराचे दर वाढविण्याकरिता, योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे.

३. वरील उद्दीष्टे साध्य करणे हा या विधेयकाचा हेतू आहे.

मुंबई,  
दिनांक ५ एप्रिल २०१३

अजित पवार,  
उप मुख्यमंत्री.




### वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे ज्ञापन

या विधेयकात, वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे पुढील प्रस्ताव अंतर्भूत आहेत :—

**खंड १ (२).**—या खंडान्वये, राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, नियत करील अशा दिनांकास अधिनियमाची विवक्षित कलमे अंमलात आणण्याचा आणि वेगवेगळ्या तरतुदींसाठी वेगवेगळे दिनांक नियत करण्याचा अधिकार, राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे

**खंड ६ (२).**—महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२ याच्या कलम २० च्या पोट-कलम (६) मध्ये परंतुक जादा दाखल करणाऱ्या या खंडान्वये, सार्वजनिक हिताकरिता, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, त्या अधिसूचनेत नमूद करण्यात येईल अशा व्यापाऱ्यांच्या वर्गास किंवा वर्गांना, अशा कालावधीकरिता किंवा कालावधीकरिता एकतर भविष्यलक्षी प्रभावाने किंवा भूतलक्षी प्रभावाने, उक्त अधिनियमाच्या कलम २० च्या पोट-कलम (६) अन्वये देय असलेले संपूर्ण विलंब शुल्क किंवा त्याचा काही भाग माफ करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे.

२. वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे वर उल्लेखिलेले प्रस्ताव सामान्य स्वरूपाचे आहेत.



**वित्तीय ज्ञापन**

या विधेयकात, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२ आणि महाराष्ट्र लॉट-यांवरील कर अधिनियम, २००६, यांमध्ये कर आकारणीच्या प्रयोजनार्थ सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले आहे.

राज्य विधानमंडळाचा अधिनियम म्हणून हे विधेयक अधिनियमित झाल्यावर, राज्याच्या एकत्रित निधीतून आवर्ती किंवा अनावर्ती खर्च यांचा अंतर्भाव असणारी कोणतीही तरतूद या विधेयकात नाही.



भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०७ अन्वये राज्यपालांची शिफारस  
(महाराष्ट्र शासन, विधी व न्याय विभाग, आदेशाची प्रत)

भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०७ याच्या खंड (१) अन्वये महाराष्ट्राच्या राज्यपालांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून, महाराष्ट्र करविषयक कायदे (कर बसविणे व सुधारणा) विधेयक, २०१३ पुरःस्थापित करण्याबाबत महाराष्ट्र विधानसभेस शिफारस करित आहेत.

RECEIVED: [illegible] [illegible] [illegible] [illegible] [illegible]

[illegible] [illegible] [illegible] [illegible] [illegible]

[illegible] [illegible] [illegible] [illegible] [illegible] [illegible] [illegible] [illegible]

[illegible] [illegible] [illegible] [illegible] [illegible] [illegible] [illegible] [illegible]

[illegible] [illegible] [illegible] [illegible] [illegible] [illegible] [illegible]

सन २०१३ चे वि.स. विधेयक क्रमांक ११ - महाराष्ट्र करविषयक कायदे (कर बसविणे आणि सुधारणा) विधेयक, २०१३.—याचे परिशिष्ट.

(महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, १९५८ यातील उतारे)

(सन १९५८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६०)

१. ते ६९. \*\* \*\* \*

७०. या अधिनियमाखाली प्रदेय असलेले शुल्क किंवा सवलत द्यावयाची रक्कम निर्धारित करताना, पाच पैशांइतका किंवा पाच पैशांपेक्षा अधिक असलेल्या दहा पैशांचा कोणताही अपूर्णांक पुढील दहा पैशांत पूर्णांकित करण्यात येईल, आणि पाच पैशांहून कमी असलेले अपूर्णांक हिशेबात घेतले जाणार नाहीत.

प्रदेय शुल्क किंवा सवलत द्यावयाची रक्कम यातील अपूर्णांक पूर्णांकित करणे.

७१. ते ७६. \*\* \*\* \*

### अनुसूची एक

#### संलेखांवरील मुद्रांक शुल्क

(कलम ३ पहा )

संलेखाचे वर्णन (१)	उचित मुद्रांक शुल्क (२)
-----------------------	----------------------------

१. ते ३६. \*\* \*\* \*

स्पष्टीकरण दोन ते स्पष्टीकरण तीन \*\* \*\* \*

३६ अ. संमती-नि-परवानगी करारनामा -  
(अ) जेथे, संमती-नि-परवानगी करारनामा, नवीकरण खंडासह किंवा खंडाशिवाय साठ महिन्यांपेक्षा अधिक नसणाऱ्या कालावधीसाठी असल्याचे अभिप्रेत असेल आणि—

(एक) मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा यांच्या हद्दीमध्ये स्थित असणाऱ्या मालमत्तेशी संबंधित असेल त्या बाबतीत.

[(१) निवासी जागेशी संबंधित असेल तर,—]

(क) जेव्हा सरासरी वार्षिक भाड्याची रक्कम अधिक अनामत रक्कम किंवा दिलेले किंवा द्यावयाचे अग्रीम धन, बारा महिन्यांच्या एकाच मुदतीकरिता दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक नसेल त्या बाबतीत.

बारा महिन्यांच्या किंवा त्याच्या भागाच्या प्रत्येक मुदतीकरिता सहाशे रुपये ;

(ख) जेव्हा सरासरी वार्षिक भाड्याची रक्कम अधिक अनामत रक्कम किंवा दिलेले किंवा द्यावयाचे अग्रीम धन, अकरा महिन्यांच्या एकाच मुदतीकरिता दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक असेल परंतु पाच लाख रुपयांपेक्षा अधिक नसेल त्या बाबतीत.

बारा महिन्यांच्या किंवा त्याच्या भागाच्या प्रत्येक मुदतीसाठी हजार दोनशे रुपये ;

(१)

(२)

(ग) जेव्हा सरासरी वार्षिक भाड्याची रक्कम अधिक अनामत रक्कम किंवा दिलेले अथवा द्यावयाचे अग्रीम धन, अकरा महिन्यांच्या एकाच मुदतीकरिता पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असेल परंतु वीस लाख रुपयांपेक्षा अधिक नसेल त्या बाबतीत

(घ) बारा महिन्यांच्या एकाच मुदतीकरिता वार्षिक भाड्याची सरासरी रक्कम अधिक अनामत किंवा आगाऊ दिलेले किंवा द्यावयाचे धन ही वीस लाखांहून अधिक असेल त्या बाबतीत

(दोन) ठाणे, पुणे, नागपूर, नवी मुंबई, नाशिक, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, सोलापूर, सांगली या शहर महानगरपालिका क्षेत्रात आणि पुणे, खडकी, देहू रोड, देवळाली व औरंगाबाद या कटक क्षेत्रात—

(२) अनिवासी जागेशी संबंधित असेल तर

(तीन) उप-खंड (एक) आणि (दोन) मध्ये निर्दिष्ट केलेले क्षेत्र वगळून इतर कोणत्याही क्षेत्रात—

(१) निवासी जागेशी संबंधित असेल तर,—

(क) जेव्हा बारा महिन्यांच्या एका मुदतीसाठी सरासरी वार्षिक भाड्याची रक्कम अधिक अनामत रक्कम किंवा दिलेले अथवा द्यावयाचे अग्रीम धन, दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक नसेल त्या बाबतीत,

(ख) जेव्हा बारा महिन्यांच्या एका मुदतीसाठी सरासरी वार्षिक भाड्याची रक्कम अधिक अनामत रक्कम किंवा दिलेले अथवा द्यावयाचे अग्रीम धन, दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक असेल परंतु दोन लाख रुपयांपेक्षा अधिक नसेल त्या बाबतीत,

(ग) जेव्हा बारा महिन्यांच्या एका मुदतीसाठी सरासरी वार्षिक भाड्याची रक्कम अधिक अनामत रक्कम किंवा दिलेले अथवा द्यावयाचे अग्रीम धन, पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असेल त्या बाबतीत,

बारा महिन्यांच्या किंवा त्याच्या भागाच्या प्रत्येक मुदतीसाठी दोन हजार रुपये ;

प्रत्येक बारा महिन्यांच्या अवधीसाठी किंवा त्याच्या भागासाठी पाच हजार रुपये ;

वरील नोंद (क), (ख) किंवा यथास्थिती, (ग) अन्वये निवासी जागेशाठी आकारणी योग्य असलेल्या शुल्काच्या रकमेची दुप्पट रक्कम.

बारा महिन्यांच्या किंवा त्याच्या भागाच्या प्रत्येक मुदतीसाठी तीनशे रुपये ;

बारा महिन्यांच्या किंवा त्याच्या भागाच्या प्रत्येक मुदतीसाठी सहाशे रुपये ;

बारा महिन्यांच्या किंवा त्याच्या भागाच्या प्रत्येक मुदतीसाठी एक हजार रुपये ;



(१)	(२)
-----	-----

(तीन) उप-खंड (एक) आणि (दोन) मध्ये निर्दिष्ट केलेले क्षेत्र वगळून इतर कोणत्याही क्षेत्रात,—

(१) निवासी जागेशी संबंधित असेल तर,—

(अ) जेथे बारा महिन्यांच्या एका अवधीसाठी सरासरी वार्षिक भाड्याची रक्कम अधिक प्रतिभूति ठेवीची रक्कम, किंवा दिलेले अथवा द्यावयाचे अग्रीम धन, दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक नसेल तेथे ; बारा महिन्यांच्या किंवा त्याच्या भागाच्या प्रत्येक अवधीसाठी तीनशे रुपये ;

(ब) जेथे बारा महिन्यांच्या एका अवधीसाठी सरासरी वार्षिक भाड्याची रक्कम अधिक प्रतिभूति ठेवीची रक्कम, किंवा दिलेले अथवा द्यावयाचे अग्रीम धन, दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक असेल परंतु दोन लाख रुपयांपेक्षा अधिक नसेल तेथे ; बारा महिन्यांच्या किंवा त्याच्या भागाच्या प्रत्येक अवधीसाठी सहाशे रुपये ;

(क) जेथे बारा महिन्यांच्या एका अवधीसाठी सरासरी वार्षिक भाड्याची रक्कम अधिक प्रतिभूति ठेवीची रक्कम, किंवा दिलेले अथवा द्यावयाचे अग्रीम धन, पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तेथे ; बारा महिन्यांच्या किंवा त्याच्या भागाच्या प्रत्येक अवधीसाठी एक हजार रुपये ;

३७. ते ६३.

\*\* \*\* \*

अनुसूची - दोन.

\*\* \*\* \*

## (महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२ यातील उतारे)

(सन २००५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १)

१. \*\* \*\* \*

व्याख्या. २. या अधिनियमात, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,—

(१) ते (१५) \*\* \*\* \*

(१५क) मोटार स्पिरिट ” याचा अर्थ,—

- (क) उच्चवेगी डिझेल ऑइल;
- (ख) विमानचालन वीजचक्की इंधन (दत्त शुल्क);
- (ग) विमानचालन वीजचक्की इंधन (शुल्कबंध);
- (घ) विमानचालन गॅसोलिन (दत्त शुल्क);
- (ड) विमानचालन गॅसोलिन (शुल्कबंध);
- (च) पेट्रोल,

किंवा राज्य शासन राजपत्रात वेळोवेळी अधिसूचित करील असे अन्य कोणतेही उत्पादन, असा आहे;”

(१६) ते (१७) \*\* \*\* \*

(१७क) पेट्रोलियम उत्पादने ” याचा अर्थ,—

- (क) उच्चदर्जाचे रॉकेल ( एसकेओ);
- (ख) द्रवरूप पेट्रोल गॅस (एलपीजी);
- (ग) फनेर्स ऑइल (एफओ);
- (घ) लाइट डिझेल ऑइल(एलडीओ);
- (ड)कच्चा नॉप्था आणि नॉप्था;
- (च) लो सल्फर हेवी स्टॉक,

किंवा राज्य शासन राजपत्रात वेळोवेळी अधिसूचित करील असे अन्य कोणतेही उत्पादन, असा आहे;”

(१८) ते (३५) \*\* \*\* \*

३. ते १९. \*\* \*\* \*

२०. (१), (२) आणि (३) \*\* \*\* \*

(४) कोणत्याही व्यक्तीने किंवा व्यापान्याने, विवरण सादर केल्यानंतर,—

(क) \*\* \*\* \*

(ख) कलम ६१ च्या प्रयोजनार्थ करण्यात आलेल्या लेख्याच्या लेखापरीक्षा अहवालाचा परिणाम म्हणून, विवरण सादर केल्यानंतर त्यात कोणताही मजकूर वगळल्याचे किंवा चुकीचे विधान केले असल्याचे, त्यास आढळून आले तर, उक्त अहवाल सादर करण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापासून तीस दिवसांचा कालावधी संपल्यानंतर, जो कोणताही मजकूर वगळण्यात आला असेल किंवा ज्या मजकुराच्या बाबतीत चुकीचे विधान करण्यात आले असेल त्यासंबंधात सुधारित विवरण सादर करता येईल ;

(ग) त्याने दाखल केलेले विवरण, नवीन विवरण किंवा, यथास्थिति, सुधारित विवरण यांमधील कोणताही मजकूर वगळण्यात आला असल्याबाबत किंवा त्यात चुकीचे विधान केले असल्याबाबत कलम ६३ अन्वये त्याला मिळालेल्या कोणत्याही सूचनेमध्ये अंतर्भूत असलेल्या बाबी त्याला मान्य असतील तर, उक्त विवरणात समाविष्ट केलेल्या कालावधीच्या संबंधात, त्याला उक्त सूचना देण्यात आल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत, सुधारित विवरण सादर करता येईल

परंतु \*\* \*\* \*

(५) \*\* \*\* \*

विवरणे व स्वयं-  
निर्धारण

(६) एखाद्या व्यक्तित्ने किंवा व्यापाऱ्याने, या कलमान्वये तरतूद केल्याप्रमाणे, विहित केलेल्या मुदतीत कोणतेही विवरण दाखल करण्यात कसूर केली असेल त्याबाबतीत, उक्त व्यक्ती, किंवा व्यापारी उक्त विवरण दाखल करण्यापूर्वी, विलंब शुल्काच्या रुपाने, पाच हजार रुपये प्रदान करील, ही रक्कम विवरणानुसार देय असलेल्या इतर कोणत्याही रकमेव्यतिरिक्त, कोणतीही असल्यास, असेल.

२१. आणि २२. \*\* \*\* \*

२३. (१) एखाद्या कालावधीच्या संबंधात नोंदणीकृत व्यापारी विहित दिनांकापर्यंत विवरण दाखल करण्यास निर्धारण कसूर करील अशा प्रकरणात, आयुक्तास, निर्धारणाची नोटीस न बजावता आणि व्यापाऱ्याला, त्याचे म्हणणे मांडण्याची संधी न देता, आपल्या सर्वोत्तम निर्णयशक्तीनुसार, उक्त कालावधीच्या संबंधात व्यापाऱ्याचे निर्धारण करता येईल :

परंतु, जर निर्धारण आदेश संमत झाल्यानंतर, व्यापारी, विवरणानुसार देय प्रदान केल्याच्या पुराव्यासह उक्त कालावधीसाठीचे विवरण सादर करील किंवा विवरणानुसार देय कर प्रदान केल्याच्या पुराव्यासह, निर्धारण आदेश संमत केला जाण्यापूर्वी उक्त कालावधीसाठीचे विवरण दाखल करण्यात आले असल्याचा साक्षीपुरावा सादर करील अशा परिस्थितीत, आयुक्त, लेखी आदेशाद्वारे, उक्त निर्धारण आदेश रद्द करील आणि असा निर्धारण आदेश रद्द केल्यानंतर, या कलमाच्या इतर तरतुदीअन्वये उक्त कालावधीच्या संबंधात व्यापाऱ्याचे निर्धारण करण्यात येईल:

परंतुक (२) आणि (३) \*\* \*\* \*

(२) ते (१२) \*\* \*\* \*

२४. ते ४०. \*\* \*\* \*

४१. (१) ते (४) \*\* \*\* \*

सूट व परतावा.

(५) राज्य शासनास, ते लादील अशा शर्तीना आणि निर्बंधांना अधीन राहून, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, कोणत्याही वर्गाच्या किंवा वर्गाच्या व्यापाऱ्यांना कोणत्याही वर्गाच्या किंवा वर्गाच्या मद्य विक्रीवर देय असलेल्या कराच्या रकमेचे पूर्णतः किंवा अंशतः प्रदान करण्यातून सूट देण्याकरिता तरतूद करता येईल.

४२. ते ४९. \*\* \*\* \*

५०. (१) \*\* \*\* \*

जादा प्रदानाचा परतावा.

(२) एखाद्या नोंदणीकृत व्यापाऱ्याने कोणत्याही वर्षातील कोणत्याही कालावधीबाबत कोणतेही विवरण, नवीन विवरण अथवा सुधारित विवरण सादर केले असेल आणि त्या विवरणानुसार, नवीन विवरणानुसार अथवा सुधारित विवरणानुसार उक्त व्यापाऱ्याला कोणतीही रक्कम परतावायोग्य असेल तर, त्या व्यापाऱ्यास, नियमांना अधीन राहून, उक्त वर्षातील कोणत्याही कालावधीसाठी या अधिनियमाअन्वये, किंवा केंद्रिय विक्री कर अधिनियम, १९५६ अन्वये, किंवा महाराष्ट्र स्थानिक क्षेत्रात मालाच्या प्रवेशावरील कर अधिनियम, २००२ अन्वये सादर केलेल्या कोणत्याही विवरणानुसार, नवीन विवरणानुसार अथवा सुधारित विवरणानुसार देय असलेल्या कोणत्याही रकमेतून हि परतव्याची रक्कम समायोजित करता येईल. ”

५१. (१) व (२) \*\* \*\* \*

तात्पुरता परतावा.

(३) (क) पोट-कलम (२) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जर व्यापारी हा,—

(एक) आणि (दोन) \*\* \*\* \*

(तीन) पर्यटन प्रकल्पांकरिता नवीन एकत्रित प्रोत्साहन योजना, १९९९ अन्वये असेल तेवढे खेरीज करून अन्य, कोणत्याही एकत्रित प्रोत्साहन योजनेअन्वये हक्कविषयक प्रमाणपत्र धारण करणारा असेल,-

(पाच) कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट किंवा इंडियन नेव्हल कॅन्टीन सर्व्हीसेस असेल—

तर त्याला, विवरण, नवीन विवरण किंवा सुधारित विवरण यामध्ये समाविष्ट असलेल्या कालावधीशी संबंधित परतावा देण्यासाठी विवरण सादर केल्यानंतर, आयुक्ताकडे विहित नमुन्यात अर्ज करता येईल.

स्पष्टीकरण.— \*\* \*\* \*

(ख) \*\* \*\* \*

(४) ते (७) \*\* \*\* \*

५२. ते ६०. \*\* \*\* \*

विवक्षित प्रकरणी  
लेखांची लेखापरीक्षा  
करणे.

६१. (१) कर देण्यास पात्र असलेला प्रत्येक व्यापारी,—

(क) आणि (ख) \*\* \*\* \*

(२) आणि (३) \*\* \*\* \*

स्पष्टीकरण. एक — या कलमाच्या प्रयोजनार्थ, “लेखापाल” याचा अर्थ, सनदी लेखापाल अधिनियम, १९४९ याच्या अर्थानुसार सनदी लेखापाल किंवा परिव्यय व कामे लेखापाल अधिनियम, १९५९ याच्या अर्थानुसार परिव्यय लेखापाल (कॉस्ट अकाऊंटंट) असा आहे. (सन १९५९ चा २३)

स्पष्टीकरण— दोन \*\* \*\* \*

६२. ते ८१. \*\* \*\* \*

कार्यवाहीमध्ये कोणत्याही प्राधिकरणापुढे हजर राहणे. ८२. (१) शपथेवर तपासणी घेण्यासाठी किंवा दृढकथन करण्यासाठी व्यक्तिशः हजर राहणे आवश्यक असेल ते खेरीज करून, या अधिनियमान्वये कोणत्याही कार्यवाहीच्या संबंधात न्यायाधिकरणासह कोणत्याही प्राधिकरणापुढे हजर राहण्याचा हक्क असलेल्या किंवा हजर राहणे आवश्यक आहे अशा कोणत्याही व्यक्तीला,—

(क) \*\* \*\* \*

(ख) पोट-कलम (२) द्वारे किंवा त्यानुसार ज्याला अपात्र ठरवले नाही अशा विधि, व्यवसायीमार्फत, सनदी लेखापालामार्फत, किंवा परिव्यय लेखापालामार्फत, किंवा

(ग) \*\* \*\* \*

(घ) जी व्यक्ती, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी अगोदरच्या कोणत्याही कायद्यान्वये विक्रीकर व्यवसायी म्हणून हजर राहण्यास पात्र होती व जी, पोट-कलम (२) अन्वये किंवा त्यानुसार अपात्र नाही अशा कोणत्याही व्यक्तीमार्फत

असा नातेवाईक, नोकरीत ठेवलेली व्यक्ती, विधि व्यवसायी, सनदी लेखापाल, परिव्यय लेखापाल किंवा विक्रीकर व्यवसायी याला अशा व्यक्तीने, विहित केलेल्या नमुन्यामध्ये प्राधिकृत केलेले असेल तरच आणि अशा प्राधिकारपत्रात अशा कार्यवाहीमध्ये अशा व्यक्तीच्यावतीने काम करण्याच्या प्राधिकाराचा समावेश असू शकेल तरच हजर राहता येईल.

स्पष्टीकरण.— \*\* \*\* \*

(२) आयुक्ताला, लेखी आदेशाद्वारे व त्यात कारणे नमूद करून, त्या आदेशात नमूद केलेल्या कालावधीसाठी,—

(एक) \*\* \*\* \*

(दोन) जो विधि व्यवसायी, सनदी लेखापाल किंवा परिव्यय लेखापाल असून, तो जो व्यवसाय करीत असेल त्या व्यवसायातील व्यक्तींविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेल्या प्राधिकारान्यास, या अधिनियमाखालील कोणत्याही कार्यवाहीच्या संबंधात गैरवर्तणुकीबद्दल दोषी असल्याचे आढळून आले असेल, किंवा

(तीन) \*\* \*\* \*

अशा कोणत्याही, विधि व्यवसायिक, सनदी लेखापालास, परिव्यय लेखापालास, किंवा विक्रीकर व्यावसायिक अशा कोणत्याही प्राधिकारान्यासमोर हजर राहण्यास अपात्र ठरविण्यात येईल.

(३) ते (६) \*\* \*\* \*

८३. ते ९८. \*\* \*\* \*

## अनुसूची ' क '

[कलमे २ (२६), ५ व ६ पहा]

ज्या मालावर शून्य टक्के कर आहे असा माल

टीप.- "टक्के" या शब्दाचा किंवा % याचा कराच्या दरासंदर्भातील अर्थ असा की, ती कर नोंद ज्या मालासंबंधातील असेल त्या मालावरील कर, विक्री किंमतीच्या आधारे लावला जाईल आणि तो, कर संबंधित मालासमोर दर्शविण्यात आलेल्या विक्री किंमतीच्या टक्केवारी इतका असेल :-

अनु- क्रमांक	वस्तूचे नाव	शर्ती व अपवाद	कराचा दर
(१)	(२)	(३)	(४)
१. ते ३३. **	**	**	
३४. दूध म्हणजे, द्रवरुपातील प्राणिज दूध-सेवन करण्यास दिले असेल त्याच्याशिवाय आणि-			शून्य टक्के
(क) **	**	**	
(ख) कोणतीही घटकद्रव्ये घातलेले आणि ब्रँड नावाने विकले जाणारे दूध यांना वगळून			
३५. ते ५८. **	**	**	
अनुसूची ख ते ड	**	**	**

## (महाराष्ट्र लॉटन्यांवरील कर अधिनियम, २००६ यातील उतारे)

(सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३)

१. ते २. \*\* \*\* \*

लॉटरी योजनांवर ३. (१) खाली दिलेल्या तक्त्याच्या स्तंभ (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या लॉटरी योजनांवर, उक्त तक्त्याच्या कर बसविणे. स्तंभ (३) मध्ये त्यांच्यासमोर विनिर्दिष्ट केलेल्या दराने कर बसविण्यात येईल व गोळा करण्यात येईल :-

## तक्ता

क्रमांक (१)	लॉटरी योजना (२)	कराचा दर (३)
१.	साप्ताहिक लॉटरी योजना	५०, ०००
२.	पाक्षिक लॉटरी योजना किंवा सप्ताह व पंधरवडा यांच्यामध्ये होणारी कोणतीही लॉटरी योजना	१,००,०००
३.	मासिक लॉटरी योजना किंवा पंधरवड्याहून अधिक असणाऱ्या कोणत्याही कालावधीची कोणतीही लॉटरी योजना	२,००,०००
४.	भव्यतम (बंपर) लॉटरी योजना	१०,००, ०००

(२) \*\* \*\* \*

४. ते २५. \*\* \*\* \*

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

[सन २०१३ चे विधानसभा विधेयक क्रमांक ११.]

[महाराष्ट्र राज्यात अंमलात असलेल्या विवक्षित करविषयक कायद्यांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक.]

[श्री. अजित पवार,  
उप मुख्यमंत्री.]

डॉ. अनंत कळसे,  
प्रधान सचिव,  
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई

REPORT OF THE COMMISSIONER OF THE GENERAL LAND OFFICE

IN RESPONSE TO A RESOLUTION OF THE HOUSE OF COMMONS

PASSED IN THE HOUSE OF COMMONS ON THE 12TH MARCH 1963

1963



L. A. BILL No. XI OF 2013.

*A BILL*

*further to amend certain tax laws in operation in the  
State of Maharashtra.*

5        WHEREAS it is expedient further to amend certain tax laws in  
operation in the State of Maharashtra, for the purposes hereinafter  
appearing; it is hereby enacted in the Sixty-fourth Year of the Republic of  
India as follows :—

CHAPTER I

10

PRELIMINARY.

1. (1) This Act may be called the Maharashtra Tax Laws (Levy and  
Amendment) Act, 2013.

Short title  
and  
commence-  
ment.

(2) Save as otherwise provided in this Act, it shall come into force from  
such date as the State Government may, by notification in the *Official Gazette*,  
15 appoint and different dates may be appointed for different provisions.

## CHAPTER II

## AMENDMENTS TO THE MAHARASHTRA STAMP ACT.

Insertion of  
section 30A in  
LX of 1958.

2. After section 30 of the Maharashtra Stamp Act (hereinafter, in this Chapter, referred to as "the Stamp Act"), the following section shall be inserted, namely :—

LX of  
1958

5

Duties  
payable by  
financial  
institution.

"30A. (1) Notwithstanding anything contained in section 30, where any instrument referred to in clauses (a) to (g) of section 30, is executed on or after the date of commencement of the Maharashtra Tax Laws (Levy and Amendment) Act, 2013, in favour of or by any financial institution such as Bank, Non-Banking Finance Company, Housing Finance Company or 10 alike, which creates any right in favour of any such financial institution, the liability to pay proper stamp duty shall be on such financial institution concerned without affecting their right, if any, to collect it from the other party.

Mah.  
of 2013.

(2) In respect of any such instrument executed before the date of 15 commencement of the Maharashtra Tax Laws (Levy and Amendment) Act, 2013, and are effective and where proper stamp duty is not paid, then the financial institution shall impound such instrument on or before the 30th September 2013 and forward the same to the Collector for recovery.

Mah. ....  
of 2013

(3) Where the financial institution fails to impound such instrument 20 as provided in sub-section (2), then the concerned financial institution shall be liable to pay a penalty equal to the stamp duty payable on such instrument."

Amendment  
of section 70  
of LX of 1958.

3. Section 70 of the Stamp Act shall be renumbered as sub-section (1) thereof, and after sub-section (1) as so renumbered, the following sub-section 25 shall be added, namely :—

"(2) In determining the amount of duty payable, or of the allowances to be made, under this Act, in case of instrument in respect of which duty payable is more than one hundred rupees, any fraction of one hundred rupees equal to or exceeding fifty rupees shall be rounded off to the next one hundred 30 rupees, and fractions of less than fifty rupees shall be disregarded."

Amendment  
of  
SCHEDULE I  
appended to  
LX of 1958.

4. In SCHEDULE I appended to the Stamp Act,—

(a) in article 25, in *Explanation I*, after the second proviso, the following proviso shall be added, namely :—

"Provided also that, where proper stamp duty is paid on a registered 35 agreement to sell an immovable property, treating it as a deemed conveyance and subsequently a conveyance deed is executed without any modification then such a conveyance shall be treated as other instrument under section 4 and the duty of one hundred rupees shall be charged.";

40

(b) in article 36A, for clause (a), the following clause shall be substituted, namely :—

- “(a) Where the leave and licence agreement purports to be for a term not exceeding sixty months with or without renewal clause. 0.25 per cent. of the total sum of,—
- (i) the licence fees or rent payable under the agreement; plus
- (ii) the amount of non-refundable deposit or money advanced or to be advanced or premium, by whatever name called; plus
- (iii) the interest calculated at the rate of 10 per cent. per annum on the refundable security deposit or money advanced or to be advanced, by whatever name called.”

### CHAPTER III

#### AMENDMENTS TO THE MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.

Mah. IX  
of 2005.

5. In section 2 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002, (hereinafter, in this Chapter, referred to as “the Value Added Tax Act”),—
- (1) in clause (15A), for the word “or” the word “and” shall be substituted;
- (2) in clause (17A), for the word “or” the word “and” shall be substituted.

Amendment  
of section 2 of  
Mah. IX of  
2005.

6. In section 20 of the Value Added Tax Act,—
- (1) in sub-section (4),—
- (a) in clause (b), for the words “may furnish a revised return” the words “may furnish a single revised return for the year” shall be substituted;
- (b) in clause (c), for the words “may furnish a revised return in respect of the period covered by the said return” the words “may furnish a single revised return for that year” shall be substituted;

Amendment  
of section 20  
of Mah. IX of  
2005.

- (2) in sub-section (6), the following proviso shall be added, namely :—
- “Provided that, if circumstances exist which render it necessary so to do in the public interest, the State Government may, from time to time, by notification published in the *Official Gazette*, exempt the whole or any part of the late fee payable under this sub-section, by such class or classes of dealers, for such period or periods, either prospectively or retrospectively, as may be mentioned in such notification.”

7. In section 23 of the Value Added Tax Act, in sub-section (1), for the first proviso, the following proviso shall be substituted, namely :—

Amendment  
of section 23  
of Mah. IX of  
2005.

- “Provided that, if after the assessment order is passed, the dealer submits the return for the period to which the said order relates then, the order passed as aforesaid shall stand cancelled and after such cancellation, the dealer may be assessed in respect of the same period under other provisions of this section:”

Insertion of  
section 32A in  
Mah. IX of  
2005.

8. After section 32 of the Value Added Tax Act, the following section shall be inserted, namely :—

Payment of  
tax or interest  
in certain  
cases.

“32A. (1) After submission of the report of the audit as required under section 61, if it is noticed by the Commissioner that the Accountant has made a recommendation in respect of a sum payable 5 or, as the case may be, the interest payable, if any, and the dealer has accepted the recommendations so made, either fully or partly, then the said dealer shall pay the same within thirty days from the date of service of the notice issued by the Commissioner in respect thereof.

(2) The provisions with regard to the payment of interest as 10 provided under sub-section (2) of section 30 shall, in the circumstances provided under this section, apply *mutatis mutandis* as they apply to the tax that has remained unpaid before the last date prescribed for payment of the said tax as disclosed in the return or, as the case may be, the revised return. 15

*Explanation.*—For the purposes of this section and section 32, the Commissioner shall not recover dues which are rupees one hundred or less.”

Amendment  
of section 41  
of Mah. IX of  
2005.

9. In section 41 of the Value Added Tax Act, in sub-section (5), for the words “sales of liquor” the words “sales of liquor or, as the case may be, 20 wine” shall be substituted.

Amendment  
of section 50  
of Mah. IX of  
2005.

10. In section 50 of the Value Added Tax Act, in sub-section (2), the following proviso shall be added, namely :—

“Provided that, for the period commencing on or after the 1st April 2012, a dealer whose refund claim in a year is rupees five lakh or less, 25 may, carry forward such refund to the return or revised return for immediate succeeding year to which such refund relates.”

Amendment  
of section 51  
of Mah. IX of  
2005.

11. In section 51 of the Value Added Tax Act, in sub-section (3), in clause (a),—

(1) in sub-clause (iii), at the end, after the word “or” the words 30 and figures “a holder of an Identification Certificate issued to a Mega Unit covered under the Package Scheme of Incentives-2001 or, as the case may be, Package Scheme of Incentives-2007; or” shall be inserted ;

(2) in sub-clause (v), at the end, for the word “services,” the words “services ; or” shall be substituted ; 35

(3) after sub-clause (v), the following sub-clause shall be added, namely:—

“(vi) selling the goods in the course of inter-State trade or commerce and turnover of the said inter-State sales in immediate previous year exceeds fifty per cent. of his total turnover of sales 40 for that year.”

Amendment  
of section 61  
of Mah. IX of  
2005.

12. In section 61 of the Value Added Tax Act, in sub-section (1), in *Explanation-I*, for the words “For the purposes of this section” the words, brackets, figures and letter “For the purposes of this section and sub-section (1) of section 32A” shall be substituted. 45

Amendment  
of section 82  
of Mah. IX of  
2005.

13. In section 82 of the Value Added Tax Act,—

(1) in sub-section (1),—

(a) in clause (b), for the words “or Cost Accountant” the words, “Cost Accountant or Company Secretary” shall be substituted ;

(b) in the portion after clause (d), after the words "Cost Accountant" the words ", Company Secretary" shall be inserted ;

(2) in sub-section (2),—

(a) after the words "Cost Accountant" the words ", Company Secretary" shall be inserted ;

(b) in clause (ii), for the words "or a Cost Accountant" the words ", a Cost Accountant or a Company Secretary" shall be substituted.

14. In SCHEDULE A appended to the Value Added Tax Act, in entry 34, for clause (b), the following clause shall be substituted and shall be deemed to have been substituted with effect from the 1st April 2005, namely :—

"(b) milk containing any ingredients (other than milk fat, milk powder, or, as the case may be, solid non fat) and sold under a brand name."

Amendment  
of  
SCHEDULE A  
of Mah. IX of  
2005.

#### CHAPTER IV

##### AMENDMENT TO THE MAHARASHTRA TAX ON LOTTERIES ACT, 2006.

Mah. 15 XLIII of 2006. 15. In section 3 of the Maharashtra Tax on Lotteries Act, 2006, in sub-section (1), in the TABLE,—

(a) in entry 1, in column (3), for the figures "50,000" the figures "60,000" shall be substituted ;

(b) in entry 2, in column (3), for the figures "1,00,000" the figures "1,25,000" shall be substituted ;

(c) in entry 3, in column (3), for the figures "2,00,000" the figures "2,50,000" shall be substituted ;

(d) in entry 4, in column (3), for the figures "10,00,000" the figures "12,00,000" shall be substituted.

Amendment  
of section 3 of  
Mah. XLIII of  
2006.

THE UNITED STATES OF AMERICA  
DEPARTMENT OF THE ARMY  
OFFICE OF THE QUARTERMASTER GENERAL  
WASHINGTON, D. C. 20315

REPORT OF THE QUARTERMASTER GENERAL  
ON THE MATTER OF THE  
[Illegible Title]

[Illegible text block]

[Illegible text block]

[Illegible text block]

## STATEMENT OF OBJECTS AND REASONS

With a view to give effect to the proposals obtaining in the Budget Speech for the year 2013-14 and streamline the procedural aspects of the administration of the Maharashtra Stamp Act (LX of 1958), the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005) and the Maharashtra Tax on Lotteries Act, 2006 (Mah. XLIII of 2006), the State Government considers it expedient to suitably amend the said Acts.

2. Some of the important amendments which are proposed to be made are explained broadly as follows :—

(a) the Maharashtra Stamp Act, is being amended,—

(i) to insert a new section 30A in the said Act with a view to make financial institution liable for payment of proper stamp duty in case of any instrument executed in favour of or by any financial institution such as Bank, Non-Banking Finance Company, Housing Finance Company or alike, which creates any right in favour of any such financial institution ;

(ii) to amend section 70 for rounding off of fractions in stamp duty payable in case of instrument in respect of which stamp duty payable is more than one hundred rupees ;

(iii) to amend articles 25 and 36A, respectively, in SCHEDULE I,—

(A) for charging of stamp duty in case of conveyance executed in pursuance of agreement to sell ;

(B) for charging stamp duty at uniform rate in respect of Leave and Licence Agreement;

(b) the Maharashtra Value Added Tax Act, 2002, is being amended,—

(i) to provide for furnishing a single revised return for a year, instead of furnishing revised returns as per frequency of filing return either on the recommendations made by the Accountant or on the intimation sent by the Sales Tax Authorities ;

(ii) to enable the State Government to exempt in the public interest, the whole or part of late fee payable on account of failure to file return within specified time ;

(iii) to provide for simplified procedure for cancellation of unilateral assessment order on furnishing the return ;

(iv) to provide for,—

(A) recovery of the amount of tax or, as the case may be, interest to the extent accepted by the dealer, out of the tax or, the interest payment recommended by the Accountant in the audit report ;

(B) not to recover dues which are rupees hundred or less ;

(v) to provide for tax on wine on the lines of taxation for liquor ;

(vi) to allow, to carry forward of the claim of refund of rupees five lakh or less from the last return of a year to the return or revised return of the immediate succeeding year ;

(vii) to allow submission of application for refund as per the frequency of filing return,—

(A) to the dealers holding Identification Certificate issued to the Mega Unit; and

(B) to the dealers, where in the immediate previous year, the turnover of sales in the course of inter-State trade or commerce, is more than fifty per cent. of the total sales turnover ;

(viii) to allow appearance of Company Secretary before the Sales Tax Authorities ;

(ix) to remove the doubts about the taxability of milk as covered under entry 34 of SCHEDULE A, a provision is being made with effect from the 1st April 2005;

(c) the Maharashtra Tax on Lotteries Act, 2006, is being amended suitably so as to increase the rate of taxes on Weekly lottery scheme, Fortnightly lottery scheme or any lottery scheme between week and fortnight, Monthly lottery scheme or any lottery scheme of any duration exceeding fortnight and Bumper lottery scheme.

3. The Bill seeks to achieve the above objectives.

Mumbai,  
Dated the 5th April 2013.

AJIT PAWAR,  
Deputy Chief Minister.



## MEMORANDUM REGARDING DELEGATED LEGISLATION

The Bill involves the following proposals for delegation of legislative power, namely :—

*Clause 1(2).*—Under this clause, power is taken to the State Government to bring into force certain sections of the Act on such date as the State Government may, by notification in the *Official Gazette*, appoint and different dates may be appointed for different provisions.

*Clause 6(2).*—Under this clause, which seeks to add the proviso to sub-section (6) of section 20 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002, power is taken to the State Government, to exempt in the public interest, by notification published in the *Official Gazette*, the whole or any part of the late fee payable under sub-section (6) of section 20 of the said Act, by such class or classes of dealers, for such period or periods, either prospectively or retrospectively as may be mentioned in the notification.

2. The above mentioned proposals for delegation of legislative power are of normal character.

**FINANCIAL MEMORANDUM**

The Bill proposes to amend the Maharashtra Stamp Act, the Maharashtra Value Added Tax Act, 2002 and the Maharashtra Tax on Lotteries Act, 2006, for taxation purpose.

There is no provision in the Bill which would involve the recurring or non-recurring expenditure from the Consolidated Fund of the State on its enactment as an Act of the State Legislature.

GOVERNOR'S RECOMMENDATION UNDER  
ARTICLE 207 OF THE CONSTITUTION OF INDIA

(Copy of Government of Maharashtra Order, Law and  
Judiciary Department)

In exercise of the power conferred upon him by clause (1) of Article 207 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is pleased to recommend to the Maharashtra Legislative Assembly, the introduction of the Maharashtra Tax Laws (Levy and Amendment) Bill, 2013.





(C) Where the amount of average annual rent plus the amount of security deposit or money advanced or to be advanced exceeds rupees five lakh but does not exceed rupees twenty lakh for a single term of eleven months; Two thousand rupees for every term of eleven months or part thereof ;

(D) Where the amount of average annual rent plus the amount of security deposit or money advanced exceeds rupees twenty lakh for a single term of twelve months. Five thousand rupees for every term of twelve months or part thereof;

(ii) the Municipal Corporation of the cities Thane, Pune, Nagpur and Navi Mumbai, Nashik, Pimpri-Chinchwad, Kolhapur, Aurangabad, Amravati, Solapur, Sangli and Cantonments of Pune, Kirkee, Dehu Road, Devlali and Aurangabad,-

(2) if relating to non-residential premises. Twice the amount of duty chargeable for residential premises under entry (A), (B), (C) or (D) above, as the case may be;"

(A) Where the amount of average annual rent plus the amount of security deposit or money advanced or to be advanced does not exceed rupees two lakh fifty thousand for a single term of eleven months; Five hundred rupees for every term of twelve months or part thereof;

(B) Where the amount of average annual rent plus the amount of security deposit or money advanced or to be advanced exceeds rupees two lakh fifty thousand but does not exceed rupees five lakh for a single term of eleven months; One thousand rupees for every term of twelve month or part thereof;

(C) Where the amount of average annual rent plus the amount of security deposit or money advanced or to be advanced exceeds rupees five lakh for a single term of eleven months; Two thousand rupees for every term of twelve month or part thereof;

(iii) in any other area excluding the area referred to in sub-clauses (i) and (ii);

(i) If relating to residential premises,-

(A) Where the amount of average Three hundred rupees for every annual rent plus the amount of term of twelve months or part security deposit or money advanced thereof; or to be advanced does not exceed rupees two lakh fifty thousand for a single term of eleven months;

(B) Where the amount of average Six hundred rupees for every term annual rent plus the amount of of twelve month or part thereof; security deposit or money advanced or to be advanced exceeds rupees two lakh fifty thousand but does not exceed rupees five lakh for a single term of eleven months;

(C) Where the amount of average One thousand rupees for every term annual rent plus the amount of of twelve month or part thereof; security deposit or money advanced or to be advanced exceeds rupees five lakh for a single term of eleven months;

(b)	*	*	*	*
37. to 63.		*	*	*
SCHEDULE II.		*	*	*

1. Where the amount of advance security deposit is less than the amount of the advance payment, the amount of the advance payment shall be applied to the advance payment and the balance of the advance payment shall be applied to the advance payment.

2. Where the amount of advance security deposit is more than the amount of the advance payment, the amount of the advance payment shall be applied to the advance payment and the balance of the advance payment shall be applied to the advance payment.

3. Where the amount of advance security deposit is equal to the amount of the advance payment, the amount of the advance payment shall be applied to the advance payment and the balance of the advance payment shall be applied to the advance payment.

ARTICLE 11



(Extracts from the Maharashtra Value Added Tax Act, 2002)  
(Mah. IX of 2005)

1. \* \* \* \*
2. In this Act, unless the context otherwise requires,—
- (1) to (15) \* \* \* \*
- (15A) "Motor Spirit" means,—
- (a) High speed Diesel Oil;
- (b) Aviation Turbine Fuel (Duty paid);
- (c) Aviation Turbine Fuel (Bonded);
- (d) Aviation Gasoline (Duty paid);
- (e) Aviation Gasoline (Bonded);
- (f) Petrol,
- or any other producer as the State Government may, from time to time, notify the *Official Gazette*;"
- (16) to (17) \* \* \* \*
- (17A) "Petroleum products" means;—
- (a) Superior Kerosene Oil (SKO);
- (b) Liquefied Petroleum Gas (LPG);
- (c) Furnace Oil (FO);
- (d) Light Diesel Oil (LDO);
- (e) Raw Naptha or Naptha;
- (f) Low Sulphur Heavy Stock,
- or any other producer as the State Government may, from time to time, notify the *Official Gazette*;"
- (18) to (35) \* \* \* \*
3. to 19. \* \* \* \*
20. (1), (2) and (3) \* \* \* \* Returns and self assessment.
- (4) Any person or dealer who, having furnished a return,—
- (a) \* \* \* \*
- (b) discovers as a result of the report of audit of his accounts prepared for the purpose of section 61, any omission or incorrect statement therein, may furnish a revised return as regards the period in respect of which the omission or incorrect statement is discovered, before expiry of the period of thirty days from the date prescribed for furnishing the said report;
- (c) agrees with the observation contained in any intimation received by him under section 63, that the return filed by him contains any omission or incorrect statement, may furnish a revised return in respect of the period covered by the said return within thirty days from the date of service on him of the said intimation.

Proviso	*	*	*	*
(5)	*	*	*	*

(6) Where a person or a dealer fails to return within the prescribed time, as provided under this section, then the said person or dealer shall, before filling of the said return, pay, by way of late fee, an amount of rupees five thousand. This amount shall be in addition to any other amount payable, if any, as per return.

21. and 22.	*	*	*	*
-------------	---	---	---	---

Assessment. 23. (1) Where a registered dealer fails to file a return in respect of any period by the prescribed date, the Commissioner may assess the dealer in respect of the said period to the best of his judgment without serving a notice for assessment and without affording an opportunity of being heard :

Provided that if after the assessment order is passed, the dealer submits the return for the said period along with evidence of payment of tax due as per the return or submits evidence of return for the said period having been filed before the passing of the assessment order along with evidence of payment of tax due as per the return, then Commissioner shall cancel, by order in writing, the said assessment order and after such cancellation, the dealer may be assessed in respect of the said period under the another provisions of this section:

Proviso. (2) and (3)	*	*	*	*
(2) to (12)	*	*	*	*
24. to 40.	*	*	*	*

Exemption and refund 41. (1) to (4) \* \* \* \*  
 (5) Subject to such conditions and restrictions as it may impose, the State Government may by notification in the *official Gazette* provide for exemption from the payment of full or part of the taxes payable or any class or classes of sale of liquor by any class or classes of dealers.

42. to 49.	*	*	*	*
------------	---	---	---	---

Refund of excess payment. 50. (1) \* \* \* \*

(2) If a registered dealer has filed any returns, fresh returns or revised returns in respect of any period contained in any year and any amount is refundable to the said dealer accordingly to the return, fresh return or revised return, then subject of rules, the dealer may adjust such refund against the amount due as per any return, fresh return or revised return for any period contained in the said year, filled under this Act or the Central Sales Tax Act, 1956 or the Maharashtra Tax on Entry of Goods into Local Areas Act, 2002.

51. (1) and (2)	*	*	*	*
-----------------	---	---	---	---

Grant of refunds. is,— (3) (a) Notwithstanding any thing contained in Sub-section (2) if a dealer (i) and (ii) \* \* \* \*

(iii) a holder of a certificate of Entitlement under the Package Scheme of Incentives (Scheme of Incentives) except, the new package Scheme of Incentives for Tourism Projects, 1999, or

(v) the Canteen Stores Department or the Indian Naval Canteen Services,

Then he may apply in the prescribed form to the commissioner after filing the return for grant of refund relating to the period covered by a return, fresh return or revised return.

<i>Explanation</i>	*	*	*	*
(b)	*	*	*	*
(4) to (7)	*	*	*	*
52. to 60.	*	*	*	*

61. (1) Every dealer liable to pay tax shall,—

(a) and (b)	*	*	*	*
(2) and (3)	*	*	*	*

Accounts to be audited in certain cases.

*Explanation I*,— for the purpose of this section "Accountant" means a Chartered Accountant within the meaning of the 1949 or a cost Accountant within a meaning of the cost and work Accountants Act, 1959 (23 of 1959).

<i>Explanation II</i>	*	*	*	*
62. to 81.	*	*	*	*

82. (1) Any person, who is entitled or required to attend before any authority including the Tribunal in connection with any proceeding under this Act, otherwise than when required to attend personally for examination on oath or affirmation, may attend,—

Appearance before any authority in proceeding.

(a)	*	*	*	*
(b) by a legal practitioner Chartered Accountant or Cost Accountant who is not disqualified by or under sub-section (2), or				
(c)	*	*	*	*

(d) any person who, immediately before the commencement of this Act was qualified to appear as a Sales Tax practitioner under any earlier law and who is not disqualified by or under sub-section (2), only is such relative, person employed, legal practitioner, Chartered Accountant, Cost Accountant or Sales Tax practitioner is authorized by such person in the prescribed form, and such authorization may include the authority to act on behalf of such person in such proceedings.

*Explanation.* \* \* \* \*

(2) The Commissioner may, by order in writing and for reasons to be recorded therein, disqualify for such period as is stated in the order form attending before any such authority, any legal practitioner, Chartered Accountant, Cost Accountant or Sales Tax Practitioner.

(i) \* \* \* \*

(ii) Who being a legal practitioner, a Chartered Accountant or a Cost Accountant is found guilty of misconduct in connection with any proceedings under this Act by an authority, empowered to take disciplinary action against the member of the profession to which he belongs, or

(iii) \* \* \* \*

(3) to (6) \* \* \* \*

83. to 98. \* \* \* \*

